

FORM COMP AA
(sec Rules 253 (c), 254 (c) (iii), 254 (80 255 (1) (iv))
REPORT ABOUT THE MOTOR VEHICLES ACCIDENTS

1	Name of the Police Station	Mukramabad dist. Nanded
2	CR.NO./TAR No./SDE No.	41/2021 U/S 279,304(a) of I.P.C.r/w 134/187 mv.vact
3	Date, Time and Place of the accident.	30/01/2021 at 1845 hrs Mukhed to Barhali road near Kundrala pati Tq. Mukhed dist. Nanded.
4	Name of the Injured / Deceased	Narsing Balaji Shrirame age 35 year r/o Sugaon Tq. Mukhed dist. Nanded
5	Name of Hospital to Which he/she was removed	Govt. Hospital Aurangabad
6	Number of vehicles and type of the vehicle	MH 26 BU 5526 Motour cycle
7	Name and address of the Driver of the vehicle with particulars or Driving License of the said Driver and the address of the Issuing Authority of the said Driving License. The number of Badge in case of Public Service Vehicle and the address of the Issuing Authority of the said Badge.	Suhakar Shankar Rathod age 26 year r/o Sewadasnagar Tq. Mukhed dist. Nanded MH 26 20160010528 RTO Nanded
8	Name and Address of the Owner of the vehicle as it stands on the date of the accident.	Dnyaneshwar Maroti Palanse r/o Bolka Tq.Mukhed dist. Nanded
9	Name and address of the insurance Company with whom the vehicle was insured and the Divisional office of the said insurance Company.	Chola MS general insurance company ltd.
10	Number of Insurance Policy/ Insurance Certificate and the date of Validity of the insurance Policy/ Insurance Certificate.	3397/01627356/000/00 23/09/2025
	Action taken if any and the result there of	An offence has been registered against the accused. After completion of investigation Charge-sheet has been submitted.

Inspector of Police
Police Station Mukramabad
Dist. Nanded (M.S)

(3)

F.O. 50

N.C.R.B (एन.सी.आर.बी)

I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)



FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): नांदेड

P.S.(ठाणे): मुकरामाबाद

Year (वर्ष): 2021

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0041

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 01/03/2021 21:32 बजे

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	279
2	भारतीय दंड संहिता १८६०	304-A
3	मोटरवाहन अधिनियम, १९८८	134 / 187
4	मोटरवाहन अधिनियम, १९८८	184

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): रविवार

Date From (दिनांक पासून): 31/01/2021

Time Period पहर 7

Date To (दिनांक पर्यंत): 31/01/2021

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 18:45 बजे

Time To (वेळेपर्यंत): 19:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 01/03/2021

Time (वेळ): 21:17 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)

Entry No. (नोंद क्र.): 029

Date & Time (दिनांक आणि वेळ): 01/03/2021 21:17 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर): उत्तर, 22 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): ताईबाई तांडा ते कुंद्राळा पाटी, मुखेड

(c) In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): नागनाथ बालाजी श्रीमंगले

(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1996

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN)

ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No.(अ. क्र.)	Id Type (ओळखपत्राचा प्रकार)	Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No.(अ. क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	सुगाव बु, मुखेड, मुकरामाबाद, नांदेड, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	सुगाव बु, मुखेड, मुकरामाबाद, नांदेड, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-7798386034

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	सुधाकर शंकर राठोड			1. सेवादस तांडा, मुकेड, मुकरामाबाद, नांदेड, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधित मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु. मध्ये))

10 Total value of property (In Rs/-)-(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):**11 Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास):**

S.No. (अ. क्र.)	UIDB Number (यु.आय.डी. बी.क्र.)

12 First Information contents (प्रथम खबर हकीकत):

जबाब दि01.03.2021मी नागनाथ बालाजी श्रीमंगले वय25वर्षे व्यवसाय न्हावी काम रा. सुगाव बु.ता मुखेड मो. नं. 7798386034समक्ष पोलीस ठाणे मुकरामाबाद येथे हजर येदुन जबाब देतो की मी वरिल प्रमाणे राहणारा असुन मला 4 भाऊ व एक बहिन आहे सर्वांचे लग्न झाले आहे मी व माझे भाऊ असे मुखेड येथे न्हावी काम करतो दिनांक31.01.2021रोजी मी व माझे भाऊ नरसिंग, माधव, मारोती, व्यंकट असे दिवसभर मुखेड येथे आमचे साई मेन्स पार्लर मध्ये काम करुन सायंकाळी 06.00वा आम्ही दुकाण बंद केले मी व भाऊ माधव मारोती व व्यंकट असे जिपने गावी निघालो माझे भाऊ नरसिंग व त्याचा मित्र खाकेराव शंकर देवकते रा. कुद्राळा असे भाऊ नरसिंग स्पलेंडर प्लस मो.सा क्र एम.एच 26 बी.टी.7152 वर बसुन गावाकडे येत होता मोटार सायकल ही खाकेराव चालवत होता आम्ही वेळ रात्री 07.00 घरी पोहचलो वेळ रात्री 07.00 वा चे सुमारास खाकेराव देवकते यांनी माझे मोबाईलवर फोन करुन सांगितले की स्पलेंडर प्लस मो.सा क्र एम.

एच 26 बी.टी.7152 वर भाऊ नरसिंगला घेवुन गावी सुगाव कॅम्प येथे असताना वेळ 06.45 वा चे सुमारास ताईबाई तांडा ते कुंद्राळा पाटी दरम्यान रोडवर आलो असता. मागुन येनारी मोटार सायकल क्र. एम.एच 26 बी.यु 5526 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मो.सा. भरदाव वेगात निष्काळजीपणे चालवुन पाटीमागुन आम्हास जोराची धडक दिली. त्यात नरसिंग हा जोऱ्यात सिमेंट रोडवर आदळुन रोडच्या बाजूला शेतात पडला त्याचे डोक्याला, छातीला, उजव्या हाताला गंभीर मार लागल्याचे कळवले. तेव्हा माझा भाऊ माधव व माझे मित्र विनायक व्यंकट फताडे असे गावातील मुस्ताक शेख यांचे जिपने अपघात स्थळी गेलो असता भाऊ नरसिंग यास गंभीर मार लागला होता. खाकेरावला मुक्का मार होता. आम्ही भाऊ नरसिंग यास उपचारासाठी सरकारी दवाखान्यात घेवुन गेलो तेथे डक्टरांनी तपासुन भाऊ नरसिंग यास सरकारी दवाखाना नांदेड येथे घेवुन जाण्यास सांगितल्याने आम्ही भावास उपचारासाठी सरकारी दवाखाना नांदेड येथे नेवुन शरीक केले नांदेड येथील डक्टरांनी भाऊ नरसिंग याचे फजवा हात फॅक्चर असल्याचे व डोक्यास गंभीर मार लागल्याचे सांगितले त्यामुळे आम्ही राजीव 11.00 वा चे सुमारास खाजगी वाहानाने भाऊ नरसिंग श्रीमंगळे यास घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे दिनांक 31.01.21 रोजी पहाटे 05.00 वा चे सुमारास नेवुन शरीक केले दिनांक 31.01.2021. ते दिनांक 05.02.2021 पर्यंत भाऊ नरसिंग याचेवर उपचार चालु होता दिनांक 05.02.2021 रोजी 08.45. भाऊ नरसिंग हा मरण पावला आहे त्याचे प्रेतावर पोस्ट मार्टम झाल्यानंतर आम्ही नातेवाईकांनी भाऊ नरसिंग याचा गावी सुगाव येथे दिनांक 06.02.2021 रोजी अंत्यविधि केली आहे त्यानंतर आम्ही मोटार सायकल क्रमांक एम.एच 26 बी.यु. 5526 च्या माहिती घेतली असता त्याचे नाव सुधाकर शंकर राठोड रा संवादास तांडा असल्याचे समजले तरी मोटार सायकल क्रमांक एम.एच 26 बी.यु. 5526 सुधाकर शंकर राठोड याने माजा भाऊ नरसिंग बालाजी श्रीमंगळे वय 35 वर्ष याचे मोटार सायकल ला जोरात धडक देवुन गंभीर जखमी केला व त्याचे मरनास कारनीभुत झाला आहे आणी अपघातानंतर त्याचे वाहन घेवुन पळुन गेला आहे. आम्ही भाऊ नातेवाईक याचे उपचारात व त्याचे मरनात दुखात असल्याने आणी शासकीय हॉस्पिटल औरंगाबाद येथुन संबधीत कागदपत्र आज प्राप्त झाल्याने आज रोजी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार देत आहे. कायदेशीर कार्यवाही करावी. माझा वरील जबाब माझे सांगणेप्रमाणे संगनकावर टंकलीखित केला तो मी वाचुन पाहीला बरोबर व खरा आहे

13. Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at

(केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

or (किंवा)

(1) **Registered the case and took up the investigation:** (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

(2) **Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव): Subhash Bhimrao Suryawanshi
Rank (पद): HC (Head Constable)

No. (क्र.): POBN67231 **to take up the Investigation** (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)
(3) **Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) **Transferred to P.S.** (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C. (आर. ओ. ए. सी.)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant. (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature (हस्ताक्षर)
Station (ठाणे प्रभासी प्रमिका द्यावे)
Name (नाम): SUNIL CHANDRAKANTRAO NA
Rank (पद): I (Inspector)
No. (सं.): API

1 प्रत मिळाली

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / (संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची)	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)		Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)
8	9	10	11		12	13
Language /Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark	Leucoderma (कोड)	Mole (तिल)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)

CRIME DETAILS FORM

घटनास्थळ पंचनामा/ गुन्ह्यांच्या तपशीलाचा नमुना

State.....Dist.....P.S..... FIR/Proceeding/G.D.No..... Year..... Date.....
राज्य :- महाराष्ट्र जिल्हा :- नांदेड पो.स्टे. मुंकाबाहेर महिला खबर क्र. / कार्यवाही क्र. 41 वर्षे 2021 तारीख 01.03.2021

Act and Sections :
अधिनियम व कलमे :- 279, 304(A) आदीचे सह कलम 184, 184/187 मो.वा.का.

The Place of Occurrence shown by : घटनेचे ठिकाण दाखविणाराचे :-

Name : Father's/Husband's Name :
नांव :- राजेश राव देवळे पित्याचे / पतीचे नांव :- राजेश देवळे
Address :
पत्ता :- वय - 31 वर्ष, वसवसाय बेली रा कुंपण ठंभ ता. मुंबई

TYPE OF CRIME (All including M.O.Crime) :

गुन्ह्यांचा प्रकार (गुन्ह्यांच्या सर्व पध्दती सह) :-

(i) * Major Head : प्रधान शीर्ष :- (ii) Classification of Mahor Head : प्रधान शीर्षचे वर्गीकरण

(iii) * Method (s) :- लयागृहे वातन चालवणे मृत्युस कारणीभूत
पध्दती :-

- 1 शांतीव अरोधी मो.सा.क्र. MH-26 BU 5526 चा चालवणे आपले
- 2 लाव्यागृहे मो.सा.क्र. व निष्काळीणते अरथाव वेगात चालवणे
- 3 निष्काळीणते मो.सा.क्र. MH-26 BU 5526 ला अरोधी घडक वेळ

(iv) * Conveyances used :
वापरलेली वाहने :- लया अरोधी जवानी करणे मृत्युस कारणीभूत शाला

(v) * Character assumed :
केलेले वेधांतर / केलेली बतावणी :- MH-26 BU 5526

(vi) * Language/ S. Lang. Used :
वापरलेली भाषा / बोली भाषा :-

(vii) * Special Feature-1 :
विशेष वैशिष्ट्ये - 9 :-

(viii) * Special Feature-2 :
विशेष वैशिष्ट्ये - 2 :-

(ix) * Special Feature-3 :
विशेष वैशिष्ट्ये - 3 :-

(x) Type of Place of Occurrence :
घटनेच्या ठिकाणाचा प्रकार :- 2/3

(xi) Type of Property Involved (4 Types) : (Major head of the Property to be filled)

अंतर्भूत मालमत्तेचे प्रकार :-

- (1)
- (2)
- (3)
- (4)

Particulars of the victims (Attach separate sheet, if required) :

बळीचा तपशील (आवश्यक असल्यास स्वतंत्र कागद जोडावा) :-

Sr. No. अ.क्र	Full name संपुर्ण नांव	Date/ Year of Birth जन्म तारीख /वर्षे	Sex लिंग	Nationality राष्ट्रीयत्व	Religion धर्म	Whether SC/ST जाती/ जमाती	Occupatio n व्यवसाय	Address पत्ता	Injury: grievous/ Simple दुखापत गंभीर/ साधी	Means साधने / हत्यारे
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11
	नरसिंग बालसा शिमंगले	३५ वर्षे	पुरुष	भारतीय	हिंदू	व्यक्ति	व्यक्ति काम	सा. मुगाव कु. ला. मुण्डे	गंभीर	सूत्र

Motive of Crime : गुन्ह्याचा हेतु :-

Details of properties Stolen/Involved : (Use appropriate prescribed forms (s) and attach) :
चोरीच्या / अंतर्भूत मालमत्तेचा तपशील (योग्य नमुना वापरावा व सोबत जोडावा.)

Description of the place of occurrence :

घटनेचा जागेचे वर्णन :-

मी के. एन. गड्डिने सहा. पोलीस निरीक्षक यांचे मुकामावाळ जमुळ पंचाजा
पोलीस ठाणे मुकामावाळ रु. नं. ५०/२०२१ कला २७९, ३०५ (A) आवळी व सहा
कुळ १८५, १३५/१३७ मा. वा. को. रु. वसाहती वृत्तांत स्थळी दिवसाला परिस्थिती,
पंचजमा कडे आले तरी आणता पंच मुकाम मा. मुकामावाळ पंचि ते लडिमुड नांडा
आणार रोडचे वळणावर वरु वळणु वाधमार यांचे योगाजपक रोडवर लड
या! वरु वळणुवाधमार वरु वळणु वाधमार यांचे योगाजपक रोडवर लड
शहर विडणी गावकऱां जडि वपडल्ल वम ११ वर्षे सा कुंवाळा
कैमु व लड आसुव लान पंचासमक वरु वळणु वाधमार यांचे योगाजपक लडिमुड
वरु वळणु वाधमार वरु वळणु वाधमार यांचे योगाजपक लडिमुड

Description of the place of occurrence (Contd) :

घटनच्या जागेचे वर्णन (पुढे चालू) :-


सदर घटनास्थळ ते वायव्यीत मुळदे जाणारे राडवरील कुंदला पश्चि त लाईव्ह लाई जाणारे राडवरील राडु वगड वाळमार गांचे ओताजवळील सिमेंट राडवरी वळणार आठ. सदर घटनास्थळ हा 40 फुट रुंदीचा कुंदला पश्चि त लाईव्ह लाई जाणारे सिमेंट राड आठ. घटनास्थळपश्चि त मुळदे वळण राडु वळण आठ. सदर घटनास्थळ आधी सुधारण ठाकुर राडु हा सवादासनाय गांचे याचे ताब्यापिल मा.सा. कृ. मम. 26 की. मु. 55 26 हे हमगड व मिष्काळीपण जखान वगण चालुन नरासिग वाळणी झीरुगले गांचे मा.सा. कृ. मम. 26 ड. 7152 हीस पहिलगुन जखान घडक वळण नरासिग गांचे गडन जखान वळण लाय मरणास ठारोवुन आलाय. घटनास्थळ वळणार सांगण आठ. सदर घटनास्थळ ते चि. वळणार कुंदला 25 फुट वळणार राडु वळणार राडु वगड वाळमार गांचे पिठ नसलेला होणार एक दिर सलवार प्लस मा.सा. कृ. मम. 26 ड. 7152 हे पल्लेला स्थान दिशण आठ. सदर मा.सा.चे समोरील जाळसप, समोरील डोम, दोन्ही साडड उतर, मिटर, समोरील मडगाड वळण - उतरुन गडन वळण व सलवार वळण दिशण उतरुन मा.सा.चे एकसाग आलेले दिशण आठ. सदर घटनास्थळपश्चि त मिळुन आलेली मा.सा. कृ. मम. 26 ड. 7152 हे घंथासमक्ष जण उतरुन आली.

- सदर घटनास्थळाची चतुर्सीमा पाहता सुवातील प्रमाणे आठ.
- पुर्वत - लाईव्ह लाई - मुळदे जाणारे सिमेंट राड आठ.
- पश्चिमत - कुंदला पश्चि त वायव्यीत जाणारे सिमेंट राड आठ.
- दक्षिणेक - राडु वगड वाळमार गांचे जण आठ.
- उत्तरेक - धर्माळर वळण वाळमार गांचे जण आठ.

सदर घटनास्थळाचे अक्षांश 18.614407 व रेखांश 77.3268 283 आठ.

वरील प्रमाणे आली सदर घटनास्थळाची दिशला परिस्थितीचा घटनास्थळ पंचनामा केसा वळण घंथासमक्ष दिशला उतरुन केसा लो वळण व खरा आठ.

Map : नकाशा :-



Description of physical evidence from the scene of crime for the property recovered / seized for the purpose of investigation
तपास कामी प्रत्यक्ष पुरावा म्हणुन गुन्ह्यांच्या जागेवरून मिळालेल्या / जप्त केलेल्या मालमत्तेचे वर्णन :-

40000=00 एड Hero Splendor + निवमिची Black silver रंगाची मो.सा.
 फुडु (नुकसाण झालेली) जिच्या नंबर MH-26BT7152 व चेरसिस
 नंबर MBLHA0126LHC12218 व इम्पीन. HANEYLHC04706
 असा झालेली कुंवा. डि. क.

Date and Time of panchnama

घटनास्थळ पंचनाम्याची दिनांक :-

02.03.2021

Time

वेळ :-

11:00

ते

11:40

पर्यंत

Name of panchas :

पंचाची नांवे :-

(1)

जगन्नाथ धाडपराव पवित्रे वय-40 वर्षे

Full Address :

पत्ता :-

दावसाय. बोती वा कुंदाका

मो.नं 7875548548

(2)

दांडोबा आंबाजी कोडापुरे वय-20 वर्षे

Full Address :

पत्ता :-

दावसाय. बोती वा कुंदाका

Signature of Panchas :

पंचाच्या सहाया :-

[Signature]

[Signature]

Date : / /

दिनांक : 02/03/2021

Name and Signature of Investigation Officer

तपासीक अंमलदाराची सही

Name

नांव :-

के. एन. गड्डीमे

Rane

पदनाम :-

सपोनि

B.No.if any

व.नं.


Memorandum of a post-mortem examination held at Mortuary of Govt. Medical College and Hospital, Aurangabad.

On the dead body of- NARSING BALAJI SHREEMANGALE

Of village/city: - SUGAON CAMP BUDRUK, TALUKA:- MUKHED, DISTRICT: NANDED.

By- Dr. SAGAR P PAWAR (Resident Doctor)

Department of FMT, GMCH, Aurangabad.



I. General Particulars—

1	(a) By whom was the corpse sent?	PHC D G NARWADE/1994, P.S. BEGUMPURA, AURANGABAD.
	(b) Name of place from which sent.	GMCH, Aurangabad.
	(c) Distance of place from which sent	MLC No. 1478/JNS/21, Dated- 31/01/2021, 05.10hrs.
2	By whom was the corpse brought?	PHC D G NARWADE/1994, P.S. BEGUMPURA, AURANGABAD.
3	By whom identified?	PHC D G NARWADE/1994, P.S. BEGUMPURA, AURANGABAD.
4	a) The date, hour, minute of its receipt.	06-02-21, at 06.50 Am
	b) The date, hour and minute of beginning of post-mortem examination.	06-02-21, at 10.00 Am
	c) The date, hour and minute of ending of post-mortem examination.	06-02-21, at 11.00 Am
5	Substance of accompanying Report from Police Officer or Magistrate, together with the date of death if known. Supposed cause of death or reason for examination	As per police inquest, requisition and clinical papers, the deceased had history of fall from motor cycle, road traffic accident, on 30-Jan-21 at around 8.30 hours and then he was primarily treated at Govt. Hospital Mukhed and Nanded then brought and admitted in trauma care ward of GMCH Aurangabad, where he was declared dead during treatment on 05-Feb-21 at 20.45 hours and body sent for post-mortem examination.
6	If not examined at Dispensary or Hospital—	
	(a) Name of place where examined.	Not applicable
	(b) Distance from Dispensary or Hospital	
	(c) Reason why the body was not sent to the Dispensary or Hospital.	

II. External Examination-

7	Sex, apparent age, race or caste. Description of clothes and of ornaments on the body.	Male, 35 years. No cloths, no ornaments.
8	Condition of the clothes-Whether wet with water, stained with blood or soiled with vomit or faecal matter.	Not applicable.
9	Special marks on the skin such as scars, tattooing etc., any malformations peculiarities, or other marks of identification. State of the teeth. In newly born infants, the length and (if possible), the weight of the body to be recorded together with the state of the hair, nails and umbilical cord, its length, whether placenta is attached or not if present, its size	Body duly identified. Label checked and verified. Teeth- Intact. Not applicable.

	and condition.	
10	Condition of body—Whether well-nourished, thin or emaciated, warm or cold.	Averagely built. Cold on touch.
11	Rigor Mortis —Well-marked, slight or absent; whether present in the whole body or part only.	Well marked and generalized.
12	Extent and signs of decomposition: presence post-mortem lividity of buttocks, loins, back and thighs or any other part. Whether bullae present and the nature of their contained fluid. Condition of the cuticle.	No signs of decomposition. Post mortem lividity seen over back, buttocks and posterior aspect of limbs, except over pressure points, fixed.
13	Features— Whether natural or swollen, State of eyes, Position of tongue, Nature of fluid (if any) oozing from mouth, nostrils or ears	Features- signs of injury present. Eyes-closed, pupil-dilated, fixed. Mouth-closed, Tongue- Intact, inside mouth. No oozing from mouth, nostrils or ears.
14	Condition of skin— Marks of blood etc. In suspected drowning the presence or absence of cutes anserine to be noted.	Dry, pale.
15	Injuries to external genitals. Indication of purging.	No injuries to external genitals. No purging.
16	Position of limbs—Especially of arms and of fingers in suspected drowning the presence or absence of sand or earth within the nails or on the skin of hands and feet.	Body in supine position Left upper and both lower limbs are straight and extended, fracture dislocation of right elbow joint present.
17	<p>Surface wounds and injuries— Their nature position, dimensions (measured) and directions to be accurately stated- their probable age and causes to be noted. If bruises be present what is the condition of the subcutaneous tissues? N.B. (When injuries are numerous sand cannot be mention within the space available they should be mentioned on a separate paper which should be signed).</p> <ol style="list-style-type: none"> Multiple sutured wounds (total four in number) present over forehead and eyebrow of varying length from 2cm to 4cm with two to four sutures in situ at places, on opening of sutures lacerated wounds of varying length from 2cm to 4cm x 0.5cm x bone deep, margins contused, irregular and infiltrated with blood at places with fracture dislocation of underlying nasal and frontal bones palpable at places. Multiple contused abrasions present over face forehead, eyebrow, nose, cheeks and chin at places of varying sizes from 9cm x 2cm to 1cm x 0.5cm, irregular, intermittent with blackish scab partly adherent at places. Abrasion present over right side chest over an area of size 11cm x 2cm, irregular with blackish scab partly adherent at places with fracture dislocation of underlying 2nd rib bone palpable. Abrasions present over right side lumbar region over an area of size 6cm x 5cm, irregular with blackish scab partly adherent at places. Sutured wound present over right elbow of length 4cm with 3 sutures in situ with contused abrasion over an area of size 20cm x 8cm around elbow joint with swelling, on opening of sutures lacerated wounds of size 4cm x 1cm x bone deep, margins contused, irregular and infiltrated with blood at places with fracture dislocation of underlying lower end of humerus, upper end of radial and ulna bones palpable at places. Multiple Abrasions present over right foot and toes over an area of varying sizes from 4cm x 3cm to 2cm x 1cm at places, irregular with blackish scab partly adherent at places. 	



18	Other injuries discovered by external examination or palpation as fractures etc.	Refer column no.17.
	(a) Can you say definitely that the injuries shown against column no 17 and 18 are ante-mortem injuries?	Yes, ante mortem in nature.



III. Internal Examination-

19	Head— Injuries under the scalp, their nature.	Refer injury no. 1 of column no.17. Diffuse Under scalp contusion haemorrhages present over frontal, temporal and parietal region of about 90cc blood and blood clots at places, dark reddish in colour.
	ii) Skull-Vault and base- Describe fractures, their sites, dimensions, directions, etc.	Refer injury no. 1 of column no.17. Liner fractures of varying length present over frontal bones, sinuses, orbital region, cubiform plate and nasal bone at places with blood infiltrations in surrounding tissue and fractured bony margins at places. Meninges – pale.
	iii) Brain-The appearance of its coverings, size, weight and general condition of the organ itself and any found in its examination to be carefully noted (weight M1300 grams F-1275 grams).	Extra dural hemorrhage of about 10 cc blood and blood clots present over frontal and anterior cranial cavity region at places. Subdural haemorrhages present over both frontal- parietal-temporal and occipital regions about 100cc blood and blood clots, dark reddish in colour with Subarachnoid haemorrhages present in the form of thin film of reddish blood all over the brain. Brain – Multiple hemorrhagic contusions present over both frontal, temporal, parietal and occipital regions of brain matter at places with softening of brain matter with petechial haemorrhages at places, brain matter pale and oedematous.


20	Thorax-	
	a. Walls, ribs, cartilages	Fracture dislocation at the level of 2 nd rib present on right side with infiltration of blood in surrounding tissue, dark reddish in colour.
	b. Pleura	Intact, cavity contains about 50 cc yellowish fluid on right side.
	c. Larynx, Trachea and Bronchi	Intact, whitish froth present at places, mucosa pale.
	d. Right Lung	Both lungs intact, congested and oedematous, on cut section patchy consolidations present in the both lungs at places and reddish frothy fluid oozes out from cut surface of both the lungs.
	e. Left lung	
	f. Pericardium	Intact. No abnormal collection.
	g. Heart with weight	Intact, congested. Coronaries are patent.
	h. Large vessels	Intact. Contains blood and blood clots.
	i. Additional remarks	Nil.

21	Abdomen-	
	Walls	Intact.
	Peritoneum	Intact.
	Cavity	Intact, no abnormal fluid.
	Buccal cavity, teeth, tongue and pharynx	Intact, no foreign body, mucosa- pale.

Oesophagus	Intact, Mucosa pale.
Stomach and its contents	Intact, contains about 200 brownish fluids, no abnormal smell and mucosa pale.
Small intestine and its contents	Intact, partly distended with gases & faeces.
Large intestine and its contents	
Liver(with weight) and gall bladder	Intact, pale.
Pancreas and Suprarenals	Intact, pale.
Spleen with weight	Intact, pale.
Kidneys with weight	Intact, pale.
Bladder	Intact, empty, mucosa-pale.
Organs of generation	Intact, pale, No injury.
Additional remarks with where possible, medical officer's deduction from the state of the contents of the stomach as to time of death and last meal.	-----nil.
State which viscera (if any) have been retained for chemical examination and also quote the numbers on the bottles containing the same.	Not Preserved.
22 Spine and Spinal cord-	Intact, No injury.

Opinion as to the cause/probable cause of death:-

"HEAD INJURY"


 Dr. SAGAR P. PAWAR
 (Resident Doctor)
Resident Doctor
 Dept. of Forensic Medicine & Toxicology
 Govt. Medical College, Aurangabad.

Dated: 06-02-2021

*The Spinal Cord need not be examined unless there are any indications of disease, Strychnine poisoning or injury.

Note—The report must be written and signed immediately after the examination.

Great care should be taken not to cut the viscera before they have been inspected in situ.

PM NO.: 251/2021, Dated: 06-02-2021, ADR NO. 0/73/2021 of P.S. BEGUMPURA U/S- 174 CrPC and one copy forwarded to I.O. OF P.S. BEGUMPURA, AURANGABAD.

Copy forwarded to –Professor and Head, Department of Forensic Medicine, Govt. Medical College, Aurangabad.
 Counter signature and Remarks if any....